

October 27, 2020

The Manager,
Listing Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai 400 001.
BSE Scrip Code: 532636

The Manager,
Listing Department,
The National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block,
Bandra - Kurla Complex, Bandra (E),
Mumbai 400 051.

Sub: Newspaper Publication regarding intimation of the Board Meeting

Dear Sir(s)/ Madam(s),

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper clipping of the notice published on October 27, 2020 in Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi), informing about the Board Meeting scheduled to be held on Tuesday, November 03, 2020, inter alia, to consider and approve the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020 and any other business, if any.

**NSE Symbol: IIFL** 

The Newspaper Publication can also be accessed on the website of the Company, i.e. www.iifl.com.

Kindly take the same on record and oblige.

Thanking you,
Yours faithfully,

For IIFL Finance Limited (Formerly known as IIFL Holdings Limited)

Jayesh Sharma Company Secretary

**Encl: As above** 



**AGC NETWORKS LIMITED** 

Read. Off:- Equinox Business Park (Peninsula Techno Park) Off Bandra Kurla Complex, L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai - 400070. CIN : L32200MH1986PLC040652

### OTICE OF THE 34<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 34<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the members of AGC Networks Limited ("the Company") will be held on members of AGC Networks Limited (in e Company) will be field on Wednesday, November 18<sup>th</sup>, 2020 at 10.00 a.m. Indian Standard Time (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business(s) as set out in the Notice dated October 19<sup>th</sup>, 2020, convening this AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5", 2020 read with circulars dated April 8", 2020 and April 13", 2020 (collectively referred to as "relevant Circulars") permitted the holding of the AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations") and said relevant circulars, the 34th AGM of the Company will be held through VC/OAVM on the abovementioned day, date and time.

Notice of the 34th AGM along with the Annual Report 2019-2020 have been sent on October 26th, 2020 (Monday) through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company, Datamatics Business Solutions Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company or their respective Depository Participants (DP), in compliance with the aforesaid Circulars and SEBI Circular dated May 12th, 2020. The said Notice and Annual Report 2019-2020 are available on Company's website at https://www.agcnetworks.com/in/investors/, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com.

Notice is further given that pursuant to provisions of section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules and Regulation 42 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 "LODR Regulation"), as amended, the Register of Members and Share Transfer Register of the Company shall remain closed from Thursday, November 12<sup>th</sup>, 2020 to Wednesday, November 18<sup>th</sup>, 2020 (both days inclusive) for the purpose of the 34<sup>th</sup> AGM of the Company.

Notice is further given that pursuant to provisions of section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules and Regulation 44 of the LODR Regulation, as amended members holding shares either in physical form or in dematerialized form as on cut-off date (Record date) i.e. Wednesday, November 11<sup>th</sup>, 2020, may cast their vote electronically on the Ordinary or Special Businesses as set out in the Notice of AGM through remote electronic voting system of NSDL from any place other than the Venue of the AGM. The Company has engaged NSDL as an agency to provide remote e-voting facility to its members as well as e-voting facility during the AGM. The members are

- 1. The e-voting period commences at 9.00 a.m. (IST) on November 15 2020 (Sunday) and ends at 5.00 p.m. (IST) on November  $17^{\rm h}$ , 2020 (Tuesday). The remote e-voting facility shall be disabled after 5.00 p.m. (IST) on November  $17^{\rm h}$ , 2020.
- The cut-off date (record date) for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM, is Wednesday, November 11th, 2020 Only persons whose name appears in the Register of Members of the Company/Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date, shall be entitled to cast their vote on the resolutions set out in the Notice by availing remote e-voting facility or e-voting facility which shall be provided during the AGM;
- Any person, who acquires the shares of the Company and becomes a member of the Company, after the dispatch of the Notice of this AGM and holding shares of the Company as on the cut-off date; may obtain the login id and password for e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if such a person is already registered with NSDL for e-voting then the existing user id and password can be used for casting their vote through remote e-voting or e-voting facility provided during the AGM.
- Once the vote on a resolution is cast by the member using remote evoting facility, the member shall not be allowed to change it
- 5. In addition to the remote e-voting facility as described above, the Company has availed the e-voting system provided by NSDL to facilitate the Members to cast their vote electronically on all resolutions set out in the Notice, during the AGM.
- Members who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are not otherwise barred from doing so; shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Further, Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date.

Members holding shares is physical form whose email ids are not registered with the Company, RTA, DP or Depositories, for registering email id for obtaining Annual Report and Login details for e-voting process, are requested to kindly send an email containing their Name, Folio No. and scanned copies of their share certificate (front and back), PAN card (self-attested) & Aadhar Card(self-attested) to Datamatics Business Solutions Limited, RTA of the Company at nvestorsqry@datamaticsbpm.com as well as to the Company at investors@agcnetworks.com. Members holing shares in demat form are requested to register or update their email id with their Depository Participant (DP) by following the process advised by them for such purposes. The detailed instructions on attending the AGM through VC/OAVM and the manner in which Members can participate in remote e-voting or cast their votes through the e-voting system provided during the AGM is available in the Notice of the 34th AGM as well as at the website of NSDL .e. www.evoting.nsdl.com. In case of any queries pertaining to e- voting, ou may refer to the Frequently Asked Questions (FAQs) fo, Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or contact Mr. Anubhav . Sarita Mote, Assistant Managers of NSDL, located at 4<sup>th</sup> Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Čompound. Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 at the designated email ID: evoting@nsdl.co.in or at following helpline no. 1800222990. The members may also contact the Investor's Services Department i.e. RTA of the Company. The contact details for the same are: M/s. Datamatics Business Solutions Limited (Unit: AGC Networks Ltd), Plot No. B-5, Part B, Cross Lane, MIDC, Marol, Andheri (East), Mumbai - 400093, Tel: +91 22 6671 2001 to 6671 2006, Fax: +91 22 6671 2209, E-mail: investorsqry@datamaticsbpm.com

For AGC NETWORKS LIMITED

Date: October 27, 2020 Place: Mumbai

Aditva Goswami Company Secretary & Compliance Officer

## aurionpro 💝

### **AURIONPRO SOLUTIONS LIMITED**

Regd. Office: Synergia IT Park, Plot No-R-270, T.T.C. Industrial Estate. Near Rabale Police Station, Navi Mumbai, Thane, Maharastra-400701 CIN: L99999MH1997PLC111637

Phone: +91-22-4040 7070, Fax: +91-22-4040 7080 Email: investor@aurionpro.com Website: www.aurionpro.com

### NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 6<sup>th</sup> November, 2020 to consider and approve Unaudited (Standalone & Consolidated) Financial Results for the guarter ended 30th September, 2020.

The said information would be available at website at www.aurionpro.com and would also be available at website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

CIN: L67100MH1995PLC093797

Registered Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area,

Wagle Estate, Thane - 400604

Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654

E-mail: <a href="mailto:shareholders@iifl.com">shareholders@iifl.com</a> • Website: <a href="mailto:www.iifl.com">www.iifl.com</a>

Notice is hereby given that pursuant to SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, Meeting of the Board of

Directors of the Company will be held on Tuesday, November 03, 2020 to

1. Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the

Further, pursuant to the Company's Code of Conduct for Prevention of

Insider Trading and Disclosure Practices, the Trading Window has been

closed for all the Board Members, Connected Persons and Designated

Persons from October 01, 2020 to November 05, 2020 (both days inclusive).

This information is also hosted on the Company's website, i.e

www.iifl.com and may also be accessed on the website of the Stock

APPENDIX IV A

[See proviso to Rule 8(6)]

Sale Notice for sale of Immovable Properties

E-Auction sale notice for sale of immovable assets under the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Borrower(s) and Guarantor(s) that the below described immoval

Notice is hereby given to the public in general and in particular to the

property(ies) mortgaged/ charged to Indiabulls Housing Finance Ltd.

[CIN: L65922DL2005PLC136029] ("Secured Creditor"), the constructive

possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured

Creditor, will be sold on "as is where is", "as is what is", "whatever there is"

and "without any recourse" basis on 27.11.2020 from 02.00 P.M. to 04.00

P.M. (with unlimited automated extensions of 5 minutes each in terms of the

Tender Document), for recovery of Rs. 2,62,11,409/- (Rupees Two Crore Sixty Two

Lakh Eleven Thousand Four Hundred Nine only) towards Loan Account No.

principal, arrears (including accrued late charges) and interest till 21.10.2020

with applicable future interest in terms of the Loan Agreement and other related loan document(s) w.e.f. 22.10.2020 along with legal expenses and

other charges due to the Secured Creditor from VIPUL HIMATLAL SHAH,

DAKSHA VIPUL SHAH, SHREEJI AGRO (THROUGH ITS PROPRIETOR VIZ.

VIPUL HIMATLAL SHAH) and SHAM MURARI VIPUL @ MURARI VIPUL SHAH.

The Reserve Price of the immovable Property(ies) will be Rs. 3,07,00,000/- (Rupees

Three Crore Seven Lakh only) and the Earnest Money Deposit ("EMD") will be Rs.

10% of the Reserve Price. The EMD shall be paid by DD/ RTGS/ NEFT or through any other proper banking channels to the credit and in favour of INDIABULLS

HOUSING FINANCE LTD., Account No. 114505001412 with ICICI Bank Ltd. (IFSC:

ICIC0001145), having its branch at B1 and B2, Vanijya Nikunj, Enkay Tower

Udyog Vihar, Phase V, Gurgaon – 122015 (Haryana) before submitting the tender in

order to participate in the online public auction. The successful bidder shall pay 25% amount of the sale price (less 10% of the Reserve Price paid before submitting the

tender) immediately i.e. either on the same day or not later than the next working

day and the remaining balance of the Sale Price shall be paid within 15 days from

ALL THAT PART AND PARCEL OF THE PROPERTY CONSISTING OF FLAT

NOS. 602 (CARPET AREA OF 404 SQ. FT.) AND 603 (CARPET AREA OF 944

SQ. FT.), BOTH ON SIXTH FLOOR, IN "NANDLAL CO-OPERATIVE SOCIETY

LTD.", ON LAND BEARING C.T.S. NO. 63-A/1 (ADMEASURING 800.10 SQ. MTR.

APPROX.) OF VIL. SHIMPAVALI, TAL. BORIVALI, F.P. NO. 680-C. T.P.S. III OF

BORIVALI, AT 1ST T.P.S. ROAD, BORIVALI (W), ON S.V. ROAD, IN DIST. AND

SUB-DIST, OF BOMBAY CITY AND BOMBAY SUBURBAN, MUMBAI - 400092

For detailed terms and conditions of the sale, please refer to thelink provided

on the website of the Secured Creditor i.e. www.indiabullsho

HLAPLOW00265045 respectively, by way of

30,70,000/- (Rupees Thirty Lakh Seventy Thousand only)

the date of confirmation of sale.

(MAHARASHTRA)

PLOT BOUNDED ON:

EAST BY : F.P. NO. 759

www.auctionfocus.in.

Date

WEST BY: F.P. NO. 680D

: MUMBAI

(EPS is not annualised)

Place: Pune

Date: 26th October 2020

DESCRIPTION OF

NORTH BY :F.P. NO. 680-A, C.T.S. NO. 63-A

SOUTH BY :36.60 MTR. WIDE 1ST T.P.S. ROAD

 $quarter\,and\,half\,year\,ended\,September\,30,2020;$ 

2. Any other business with the permission of the Chair.

Exchanges, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

consider and approve, inter alia:

Date: October 26, 2020

Place: Mumba

For Aurionpro Solutions Limited

Place: Navi Mumbai Date: 26th October 2020

Ninad Kelkar **Company Secretary** 

By Order of the Board

Company Secretary & Compliance Officer

Jayesh Sharma

i.e. equivalent to

Authorized Officer

INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

POSSESSION NOTICE (Appendix IV [Rule 8 (1)]) Whereas, the undersigned being the authorized officer of the Deutsche Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 12th February 2020 calling upon the borrower Axel Connections Private Limited, Ravi Laxman Batra, Yogi Ashok Trivedi, Meena Batra, Renu Laxman Batra to repay the amount mentioned in the notice being Rs.11,93,34,981.46 (Rupees Eleven Crore Ninety Three Lakh Thirty Four Thousand Nine Hundred Eighty One and Paise Forty Six Only) as on 06th February, 2020 and interest thereon) within 60 days from the date of receipt of the said notice. The Legal heirs / borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Legal Heir/ borrower and the public in general that on event of default the Parties/Legal heirs have surrendered the property to the undersigned. The undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Sarfaesi Act act read on this 23rd day of October of the year 2020.

. The borrower/legal heirs in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Deutsche Bank for an amount of Rs.11,93,34,981.46 (Rupees Eleven Crore Ninety Three Lakh Thirty Four Thousand Nine Hundred Eighty One and Paise Forty Six Only)

Description of the Immovable Property

(a) All that part and parcel of the property consisting of Flat No 502, 5th Floor Ashishwang Cooperative Housing Society ltd, admeasuring 1290 Sq. Ft. Or thereabouts, situated at 72 Pochkhanwala Road, Worli, Mumbai

Date: 27.10.2020 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the legal title of Ms. ANITA

M. JOSHI having address at Shivam B. 401

Railway Society Road, Irla, Lane opposite estaurant Papilon (Alfa), Vile Parle West, Mumbai 400056 & Ms. SUJATA D.

GOKHALE, having her address at A/1, Maurya Apartment, Adarsh Society Road, Raheja

wnship, Malad (East), Mumbai-400097

respect of the Premises (more particularly escribed in the Schedule below).

All persons/ entities having any right, title

nare, claim, benefit, demand or interest ir

spect of the Property (or any part thereof cluding but not limited to by way of sale

xchange, let, lease, sub-lease, leave and

icense, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage,

nheritance, bequest, succession, gift, lien charge, maintenance, easement, trust, cossession, family arrangement/ settlement, Decree or Order of any Court of

Law, contracts/ agreements, developmentights, construction contracts, partnership

or otherwise of whatsoever nature, are ereby required to make the same known in

mentioned below within 15 (FIFTEEN) DAYS from the date of the publication of this notice. In the event no such claim is

eceived, the same will be considered as it

such claim exists or that they have been

THE SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE

(Description of the Premises)

Shares bearing numbers 11621 to 11640

(both inclusive) reflected vide share certificate bearing no. 582 dated 1st

Co-operative Housing Society Limited along with the right to use, own and occupy Flat

No 3706, area admeasuring 91.51 square meters (carpet area) and 109.81 square meters (built up area), on the 37th floor in

the 'C' Wing along with 1 car parking space

pearing no. S-514, on 4S Floor in the Building known as DB Woods Cooperative

lousing Society Limited situate at Krishn

Vatika Marg, Gokuldham, Goregaon (East), Mumbai - 400063 on the land bearing

survey number 35(pt) CTS No. 156/11 (pt

Fr Survey No. 35(pt), CTS No. 157/1, 157/

Dindoshi, Taluka Borivali, within the

legistration District and Sub-District of

Dated this 27th day of October, 2020

Advocate Parag Sawant P S Chambers 132 - B, Mittal Court,

Nariman Point, Mumbai - 400021 Ph. +91 22 4971 6084

Fmail: office@pschambers.co.ir

Barrister Raini Patel Road

umbai City and Mumbai Suburban.

157/8, CTS No 156, 157 of Village

o the undersigned at the

ng, along with documentary evidence

### NOTICE

### **EDELWEISS FINANCIAL SERVICES LIMITED**

CIN: L99999MH1995PLC094641 Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098 Tel: +91 22 4009 4400; Email: efsl.shareholders@edelweissfin.com

Website: www.edelweissfin.com; Notice is hereby given pursuant to the Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Edelweiss Financial Services Limited will be held or Friday, October 30, 2020 to consider inter alia, unaudited financial results o

the Company for the second quarter and half year ended September 30, 2020. For further details, please visit the website of BSE Limited (www.bseindia.com

and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

For Edelweiss Financial Services Limited Sd/-

B. Renganathan Mumbai, October 24, 2020 Executive Vice President &

Edelweiss

## **DEUTSCHE BANK AG**

(b) Flat No 2. Ground Floor, The Merry Land Cooperative Housing Society ltd, admeasuring 860 Sq. Ft. Or thereabouts, situated at Plot No 46, Hill Estate, Dr. R G Thadani Marg, Worli, Mumbai 400018. Sd/-

(Raiesh Sangam) Authorised Officer, Deutsche Bank AG

ARCO LEASING LIMITED

Registered Office: Plot No. 123, Street No. 17, MIDC Marol,
Andheri (East), Mumbai - 400093, TeI: +91-22 6693 6311-3, 2821 7222-5
Email Id: arcoleasingltd@gmail.com CIN: L65910MH1984PLC031957 NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 10<sup>th</sup> November, 2020, inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the second quarter and half year ended on September 30, 2020. We wish to inform you that the window for trading in shares of the Company has beel closed from October 01, 2020 and it will open 48 hours after the announcement of

Closed from October 01, 2020 and it will open 48 hours after the announcement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the second quarter and half year ended September 30, 2020, for all the employees and directors of the Company and their immediate relatives, in terms of the Code adopted by the Company and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015. The said Notice may be accessed on the Company's website at www.arcoleasing.com and may also be accessed on the Stock Exchange Website at www.bseindia.com.

For and on behalf of the Board of Arco Leasing Limited

Narendra Ruia Director DIN: 01228312

डंडियन बैंक 🚜 Indian Bank

KINGS'CIRCLE - MUMBAI

292 SHANMUKHANANDA HALL BUILDING. OPP MAHATMA GANDHI MARKET, KING'SCIRCLE, SION (E) MUMBAI 400 022

Phone: 24013747;24013739 Fax: 24041368 Email: kingscircle@indianbank.co.in

(Rule-8(1))

### POSSESSION NOTICE (for immovable property)

Place: Mumbai

Date: 26/10/2020

The undersigned being the Authorised Officer of the Indian Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 25.02.2020 Calling upon the borrower Mr. Arvind Kumar <u>Laxminarayan Upadhyay, Mrs Renu Arvind</u> Kumar Upadhyay and Mr Sayed Sultan Simiulhah with our Kings Circle Branch to repay the amount mentioned in the notice being Rs. 319276.63 (Rupees Three lakhs nineteen thousand two hundred seventy six and sixty three paise only) within 60 days from the date of receipt of the

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on this 20<sup>th</sup> day of October of the

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 3,19,276.63 as on 26.02.2020 and interest thereon.

### **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

All that part and parcel of Property consisting of

Flat No. 501 5th Floor, A Wing, Satsang Building No. 3 Poonam Sagar Complex, Penkarpada, Mira Road East, Thane 401205 S. No. 201 Village Penkarpada Dist Thane 528 soft, Carpet Area.

For the half For the half

**Authorised Officer** 

Year ended

Place: Mumbai (Indian Bank)

### **Tata Value Homes Limited** CIN: U45400MH2009PLC195605

Date: 20 10 2020

Regd. Office: "E Block", Voltas Premises, T. B. Kadam Marg, Chinchpokli, Mumbai – 400 033. Extract of Statement of Standalone Financial Results for the period ended 30 September 2020 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015] (₹ in Lakhs)

	Particulars	year ended 30 Sept 2020 (Unaudited)	year ended 30 Sept 2019 (Audited)	31 March 2020 (Audited)
1	Total Income	2,555.23	4,652.39	11,887.65
2	Loss before Impairment of investment and loans	-3,650.53	-3,914.07	-7,846.65
3	Loss before tax	-3,650.53	-4,631.07	-9,004.65
4	Loss for the period	-3,656.04	-5,122.38	10,859.30
5	Total Comprehensive Loss for the Period	-3,626.65	-5,134.39	-10,870.14
6	Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	40,000.00	40,000.00	40,000.00
7	Other equity	-42,360.15	-32,997.75	-38,733.50
8	Net worth	-2,360.15	7,002.25	1,266.50
9	Outstanding debt	61,016.48	64,218.48	60,536.25
10	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA
11	Debt Equity ratio (in times)	2.50	2.05	2.66
12	Earnings per share * (Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	-0.91	-1.28	-2.71
	(b) Diluted (INR)	-0.91	-1.28	-2.71
13	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
14	Debenture Redemption Reserve	1,111.96	1,111.96	1,111.96
15	Debt Service Coverage ratio (in times)	-0.00	-0.04	-0.03
16	Interest Service Coverage ratio (in times)	-0.01	-0.27	-0.13
* FD	S not appreciated for the helf year anded 20 Card	hambar 2020 ana	l 20 Cantombou	2010

EPS not annualised for the half year ended 30 September 2020 and 30 September 2019.

The above unaudited financial results of the Company for the period ended on September 30, 2020 have been reviewed and approved by the Board of Directors at their meeting held on October 26, 2020. The above financial results are subject to limited review by the statutory auditors of the Company.

The above is an extract of the detailed format of half vearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly financial results are available on the websites of BSE ltd. i.e https://www.bseindia.com.

For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE ltd. and can be accessed on the URL - https://www.bseindia.com.

As the Company has not issued any redeemable preference shares during the year. Hence, disclosures pertaining to the same is not applicable.

The Company has not created debentures redemption reserve as per Section 71 of the Companies Act, 2013 due to loss during the period.

For and on behalf of Tata Value Homes Limited CIN: U45400MH2009PLC195605

Sanjay Dutt

DIN - 05251670

### FIBERWEB (INDIA) LIMITED Daman (UT) - 396210

CIN NO.: L25209DD1985PLC004694

## NOTICE

NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 of the SEBI(Listing obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, 44th meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 6th November, 2020 at 12.00 noon, at Kiran Building 128, Bhaudaji Road, Matunga, Mumbai 400019 to consider and approve Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the 2<sup>nd</sup> quarter and half year ended 30<sup>th</sup>September, 2020

The said Notice can be accessed on the Company's website at http://www.fiberwebindia.com and also be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com

As intimated earlier, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 the Trading Window of the Company has closed from 1stOctober, 2020 to 8th November, 2020 (both days are inclusive).

For Fiberweb (India) Limited Dipika A. Shinde Place: Mumbai CompanySecretary&ComplianceOfficer Date:26/10/2020



www.navshakti.co.in

किमत ३ रुपये

## **1** alicon Casting The Future

## **ALICON CASTALLOY LIMITED**

Date: 26 October 2020

CIN: L99999PN1990PLC059487

Place ·Mumbai

Reg. Off. & Works - Gat No. 1426, Shikrapur, Tal - Shirur, District - Pune - 412 208. Wesbsite: www.alicongroup.co.in Email: swapnal.patane@alicongroup.co.in

Statement of Standalone & Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September 2020 (Rs. In Lakhs) CONSOLIDATED STANDAL ONE Year ended **Half Year Ended** Half year ended Quarter ended Quarter ended Year ended **Particulars** Sept 30 June 30 Sep-30 Sep-30 Sep-30 March 31 Sept 30 June 30 Sep-30 Sep-30 Sep-30 March 31 2020 2020 2019 2020 2019 2020 2020 2020 2019 2020 2019 2020 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Audited Total Income From Operations Sales / Income From Operation 85,620.83 20,458.93 26,621.14 25,756.93 53,260.18 95,719.32 17.947.76 3.520.63 24.125.50 21.468.39 47.934.65 5.298.00 Net Profit/(Loss) For The Period (Before Tax, Exceptional And / Or Extraordinary Items) (4,433.42)(3,894.25)2,068.02 2,484.89 561.32 (4,472.75)(3,911.43)2,105.84 2,531.74 539.17 1.311.97 1.330.34 Net Profit/(Loss) For The Period Before Tax (After Exceptional And / Or Extraordinary Items) 539.17 (4,433.42)1,311.97 (3,894.25)2,068.02 2,484.89 561.32 (4,472.75)1,330.34 (3,911.43)2,105.84 2,531.74 Net Profit/(Loss) For The Period After Tax (After Exceptional And / Or Extraordinary Items) (4,359.76)(3,853.69)1,409.28 1,683.45 528.22 (4,399.09)935.78 (3,870.87)1,443.68 1,703.34 506.07 920.83 Total Comprehensive Income For The Period (Comprising Profit /(Loss) For The Period (After Tax) And Other Comprehensive Income (After Tax) 532.15 (4,366.44)863.04 (3.854.76)1,428.68 1,679.42 586.14 (4,351.77)845.00 (3,765.63)1,430.09 1,637.15 **Equity Share Capital** 695.51 688.76 688.76 695.51 688.76 688.76 695.51 688.76 688.76 695.51 688.76 688.76 Earnings Per Share (Of Rs. 5/- Each) 1) Basic 3.66 (31.65)6.72 (27.92)10.31 12.50 3.82 (31.94)6.83 (28.05)10.56 12.64 2) Diluted 3.64 (31.65)6.60 (27.92)10.13 12.10 3.80 (31.94)6.7 (28.05)10.38 12.24

The Company operates only in one segment, namely Aluminum castings. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 26th October, 2020.

The spread of COVID-19 had severely impacted businesses in many countries, including India and there had been severe disruption to regular business operations due to various restrictions. The COVID pandemic is unprecedented and the Company has also experienced its adverse impact. With gradual resumption of operations, plants have started moving towards normalcy, though challenges still exist. While the Company continues to work very closely with all the stakeholders, the situation continues to be still evolving. The Company, as at the date of approval of these financial statements, has relied on available information and assumptions to arrive at its estimates,

Figures have been regrouped wherever necessary to make them comparable.

S. Rai **Managing Director** 

For Alicon Castalloy Ltd. DIN: 00050950

आरएम – ॥ शाखा, मुंबई

दूर.: ०२२-२२६५११२८/२९

राखीव किंमत

इसारा अनामत

प्राधिकृत अधिकारी

कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच

रक्कम

विक्री सुचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनरा

बँकच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त

असलेल्या खालील स्थावर मिळकती, मे. सॅटर्न हेल्थकेअर, सी-६९, सेक्टर १२, येथे खारघर, नवी

मुंबई द्वारा त्यांचे संचालक/ हमीदार श्री. वेंकटेश गोली, श्रीम. मालती वेंकटेश गोली, श्री. योगेश

देसाई आणि श्री. सुशिल कुमार वेर्मा यांच्याकडून कॅनरा बँकेला रु. २,३३,०१,८६५.९७/-

(०५.०९.२०२० रोजीस अधिक त्यावरील पढील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी

१८.११.२०२० रोजी 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे'

गोखले स्कूल आणि प्रकाश गॅस सर्व्हिस मागे, १,६०,००,०००/- १६,००,०००/-

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

मिळकतीचे वर्णन

प्लॉट क्र. सी-६९, सेक्टर १२, गाव खारघर,

खारघर, नवी मुंबई - ४१०२१० येथे स्थित रो

हाऊस क्र. सी-६९, मोजमापित १०४३ चौ. फू.

बिल्ट अप क्षेत्र आणि १०६३ चौ.फू. ओपन स्पेस

इसारा अनामत रक्कम १७.११.२०२० रोजी किंवा त्यापूर्वी सायं. ५.०० पर्यंत जमा करावी

१३.११.२०२०. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख १७.११.२०२०.

इअर चे तपशील आणि इतर कागदपत्र सेवा प्रविठादारास १७.११.२०२० रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.००

पर्यंत सादर करावेत. प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com)

मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक 'ई-ऑक्शन' पाहावे किंवा श्री. प्रदीप पद्मन, मुख्य व्यवस्थापक

कॅनरा बॅंक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (दू. क्र. ०२२-२२६५११२८/२९/ मो. क्र. ७६३९२३६६७०)

किंवा श्री. गणेश अँड्युज वरिष्ट व्यवस्थापक (मो. क्र. ९८६००२२२५३) इमेल आयडी

cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा

सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१

गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, दु. क्र.+९१ १२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४ Support@bankeauctions.com; hereesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधावा.

एरिया चे सर्व ते भाग आणि विभाग

केनरा बैंक Canara Bank

fiffgitz Syndicate

तत्त्वाने विकल्या जातील.

दिनांक: २६.१०.२०२०

ठिकाण: मुंबई

अनु.

क्र.

३ रा मजला, कॅनरा बँक बिल्डिंग, आदी मर्झबान

स्ट्रीट, बॅलार्ड ईस्टेट, मुंबई-४०० ००१.

ई-मेल : cb6289@canarabank.com

ईमेल : info@v-ind.com वेबसाईट : www.v-ind.com

सिक्य्रीटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस)च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्य संचालक मंडळाची सभा ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि कोणतेही इतर व्यवसाय इतर बाबींसह विचारात आणि मंज्रीकरिता मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२० रोजी विडियो कॉन्फरंसिंग आयोजित करण्यात आली आहे. पढील तपशिलाकरिता गंतवणकदार कंपनी वेबसाईट www.v-ind.com आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com चा संदर्भ घेऊ शकतात.

विआन इंडस्ट्रीज लिमिटेड करिता दिनांक : ऑक्टोबर २५, २०२० दर्शित शाह स्थळ : मुंबई संचालक आणि सीएफओ

# 92 years

# NATION | WORLD | POLITICS | SPORTS |

## बेन्टले कमर्शिअल एंटरप्राईजेस लिमिटेड

सीआवएन: एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५३९६ मोंदणीकृत कार्यालय: भंगाली शाउम, ए-५, ऑफ बिरा रेसर्च रोड, अंभेरी (पश्चिम), मंबर्च ४०० ०५३ फोन: (९१-२२) २६७३ १७७९ • फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६

सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स औड डिस्क्लोकर रिक्वायरमेन्ट्स) रेग्यूलेशन्स, २०१५ मधील बिनियम ४७

शिवाय कंपनीच्या प्रतिभृतींचे व्यवहार करण्यासाठी असलेली ट्रेडिंग विंडो नेमून दिलेल्या व्यक्तींसाढी आणि /किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी १ ऑक्टोबर २०२० पासून, ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाद्येच्या आर्थिक निकालांच्या घोषणेनंतर ४८ तासांसाठी बंद राहील.

बेन्टले कमर्शिअल एंटरप्राईजेस लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई

तारिख :२६ ऑक्टोबर, २०२०

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, प्रदीप विश्वनाथ

ई-मेल : bentleycommercial@gmail.com • वेबमाईट: www.bentleycommercialent.in

## नोटिस

व विनियम २९ व्या सहवाचनांतर्गत, सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, अन्य बाबींसह ३ = सप्टेंबर, २ = २ = रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीचे कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्य विचारात घेउन त्यांना मान्यता देण्यासाठी ब्रधवार, ४ नोव्हेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात

ही माहिती कंपनीच्या (www.bentleycommercialent.in) या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्सवेंजच्या (www.bseindia.com) या वेबसाईटवर ही उपलब्ध आहे, जेथे केंपनीचे समधाग सुचिबद्ध

मिनाक्षी जे. भंसालं

## Indian Bank भिवंडी-४२१३०२.

**IIFL** FINANCE

सीआयएन: एल६७१००एमएच१९९५पीएलसी०९३७९७

नॉदणीकृत कार्यालय: आयआयएफएल हाऊल, सन इन्फोटेक पार्क, रोड क. १६वही,

प्लॉट क. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, बागळे इस्टेट, ठाणे- ४००६०४

फोन: (९१-२२) ४९०३ ५००० \* फॅक्स: (९१-२२) २५८० ६६५४

ई-मेल: shareholders@iifi.com \* संकेलस्थळ: www.iifl.com

सार्वजनिक सुचना

येथे असे सचित करण्यात येते की, सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट)

रेग्युलेशन्स २०१५, ला अनुसरुन, कंपनीच्या संवालक मंडळाची बैठक ही मंगळवार,नोव्हेंबर ०३,

२०२०, ला घेण्यात येणार असून, यात खालील मसुद्यांवर विचार विनिमय आणि मान्यता देण्यात

सप्टेंबर ३०, २०२० ला संपलेल्या त्रैमासिक व अर्घवार्षिक कंपनीच्या स्वतंत्र आणि एकत्रित

याशिवाय,अंतर्गत व्यापार आणि प्रकटीकरणाच्या वर्तनास प्रतिबंधकरण्यासाठी कंपनीच्या आचार-

संहितेला अनुसरून ध्यवहार खिडकी ही सर्व संचालक मंडकाकरिता, जोडलेल्या व्यक्ति आणि नेमलेल्या

वरील माहिती कंपनीच्या संकेतस्थळवर .www.iifl.com वर उपलब्ध आहे आणि याशिवाय स्टॉक

एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर www.bseindia.com आणि www.nseindia.com वर

संचालक मंडळाच्या आदेशावकन

कंपनी सचिव आणि कंप्लायन्स ऑफिसर

स्वाक्षरीकर्ता

जवेश शर्मा

व्यक्तिकरिता ऑक्टोबर ०१, २०२० ते नोव्हेंबर ०५, २०२० (दोन्ही दिवस घक्तन) बंद राहणार आहे.

आर्थिक अलेखापरिक्षणाचे निकाल

देखील देण्यात आलेली आहे.

दिनांक: ऑक्टोबर २६, २०२०

ठिकाणः मुंबई

संघालकांद्वारे इतर एखाद्या व्यावसायाकरिता मंजूरी.

एन. एन. आर्केड, दुकान क्र. १२, तळमजला, एस. टी. बस स्टॅण्डसमोर,

(फो.) ०२५२२२५३९४२, ०२५२२२५४०८५, मोबा. ७७३८१५२०४१. ईमेल : bhiwandi@indianbank.co.in

इच्छित विक्रीची सूचना

(ई-लिलाव माध्यमासहित) दी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत दी सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ६(२) व ८(६) अन्वये ईच्छित विक्रीची

सूचना. \* मे. रॉयल टेक्स्टाईल ॲण्ड कन्स्ट्रक्शन,

प्रोप्रा. श्री. अल्ताफ सत्तार सोलंकी (कर्जदार) घर क्र. ७१. सोलंकी बिल्डिंग. पटेल कंपाऊंड. धामणकर नाका, भिवंडी-४२१३०२.

\* श्री. कादर सत्तार सोलंकी (हमीदार) घर क्र. ७१, सोलंकी बिल्डिंग, पटेल कंपाऊंड,

धामणकर नाका, भिवंडी-४२१३०२.

विषय : इंडियन बँक, भिवंडी शाखेकडील ओसीसी ६४०४८८९२४७, मे. रॉयल टेक्स्टाईल ॲण्ड कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर प्रोप्रायटर श्री. अल्ताफ सत्तार सोलंकी मे. रॉयल टेक्स्टाईल ॲण्ड कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर प्रोप्रायटर श्री. अल्ताफ सत्तार

यांनी दिनांक १२.०३.२०१९ रोजीची मागणी सूचना पाठविल्यानंतरही प्रदानात कसूर केल्याने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सर्व कायदेशीर औपचारिकतांची पूर्तता केल्यानंतर ०१.०६.२०१९ रोजी ॲक्ट अन्वये परिशिष्टात नमूद मिळकतीचा कब्जा घेतला.

ॲक्टच्या कलम १३(४) नुसार, सुरक्षित धनको कब्जात घेतलेल्या मत्तांची विक्री करून थकबाकी येणे रकमेप्रती ती रोकड वापरण्यास हक्कदार आहेत. त्यास अनुसरून, निम्नस्वाक्षरीकार/प्राधिकृत अधिकारी खालील पद्भतीने परिशिष्टात वर्णन केलेली तारणे विक्री करू इच्छितात.

ई-लिलावाने लिलाव/जाहीर निविदेने विक्री करण्याचा प्रस्ताव आहे.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत बनवलेल्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ६(२) व ८(६) प्रमाणे इच्छित विक्रीची १५ दिवसांची सूचना देणे आवश्यक असते आणि म्हणून आम्ही ही सूचना जारी करीत आहोत.

२२.१०.२०२० रोजीस थकबाकी रक्कम ही त्यावरील पुढील व्याज, परिव्यय, इतर प्रभार व खर्चासह रु. ५२,५९,१८३/- (रुपये बावण्ण लाख एकोणसाठ हजार एकशे त्र्याऐंशी मात्र) इतकी आहे आहे.

कृपया ध्यानात ठेवावे की, ही १५ दिवसांची सूचना आहे आणि १५ दिवस संपल्यावर कोणत्याही वेळी निम्नस्वाक्षरीकार/प्राधिकृत अधिकारी परिशिष्टातील मिळकती विकतील. \*\*\*\* विक्रीची तारीख २५.११.२०२० ठरली आहे जी ई-लिलाव पद्धतीने होईल. परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकती आणि संबंधित दस्तावेज आणि आजतागायत ईसी यांचे निरीक्षण इच्छ्क खरेदीदार/बोलीदार त्यांच्या खर्चाने १९.११.२०२० रोजी द्. १२०० ते द्. ४.०० दरम्यान करू शकतात.

तारण मत्तांच्या विक्रीसाठी ठरवलेली राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम (इअर)

अटी आणि शर्तींसह निविदा/बोली प्रपत्र वेबसाईट (https://ibapin.in आणि www.mstcecommerce.com) वरून ऑनलाईन घेता येतील आणि सिस्टीम/ सॉफ्टवेअरमधील तरतुदी वापरता येतील. निविदा प्रपत्र आणि अटी व शर्ती वेबसाईटवर

निर्धारित पद्धतीने इ.अ.र. सह सर्व आवश्यक शर्तींचे पालन करणाऱ्या निविदा/बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे २१.११.२०१९ रोजी सं. ४.०० पर्यंत.

निविदा डीडी/आरटीजीएस/एनईएफटी/अकाऊंट ट्रान्स्फरमधील आणि/किंवा मनी ट्रान्स्फरच्या वेळ न दडवता अन्य कोणत्याही स्वीकाराई स्वरुपात इ.अ.र. असावी कसूर केल्यास, निविदा अपात्र ठरतील.

ऑनलाईन मनी ट्रान्स्फरसाठी नोडल बँक अकाऊंट नं./आयएफएससी कोड इ. खालीलप्रमाणे.

नोडल बँक खाते क्र.	आयएफएससी कोड
६०९७२२९८३१	IDIB000N052
''ई-लिलाव इअर खाते, मुंबई झोन''	इंडियन बँक, नरिमन पॉईंट शाखा.

सर्वोच्च प्रस्ताव/निविदा/बोली देऊ करणाऱ्या व्यक्तींच्या नावे विक्री निश्चित केली जाईल जी सुरक्षित धनकोंच्या मंजुरीअधीन असेल. निम्नस्वाक्षरीकार/प्राधिकृत अधिकारी हे कोणतेही कारण न देता बोली/निविदा स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे अधिकार राखून ठेवत आहेत. एकदा का लिलाव/ई-लिलाव पूर्ण झाला आणि सर्वोच्च प्रस्ताव/निविदा/बोली देऊ करणाऱ्य व्यक्तीच्या नावे विक्री निश्चित झाली की, यशस्वी बोलीदारांना व्यक्तिश:/ई-मेल जे काही असेल त्याद्वारे कळविण्यात येईल, ज्यांना ताबडतोब बोली रकमेची २५% रक्कम (इ.अ.र वजा करून) डीडी/आरटीजीएस/एनईएफटी/ अकाऊंट ट्रान्स्फर आणि/किंवा मनी ट्रान्स्फरच्य अन्य कोणत्याही स्वीकारार्ह स्वरुपात जमा करावी लागेल कसूर केल्यास जमा केलेली इ.अ.र.ची रक्कम जप्त केली जाईल.

उर्वरित विक्री किंमत विक्री निश्चितीच्या १५ दिवसांत किंवा लेखी वाढवून दिलेल्या मुदतीत प्रदान करावी लागेल. जर उर्वरित रक्कम निर्धारित/मान्य केलेल्या मुदतीत जमा केली नाही तर जमा केलेली २५% रक्कम देखील जप्त होईल. विक्री सुरक्षित धनकोंच्या मंजुरीच्या अधीन राहील.

विक्री ''जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहें' तत्त्वाने आणि भार, वैधानिक दायित्वे इ. बाबत बँकेच्या बाजूने कोणतेही अभिवेदन व हमी न देता केली जाईल.

\*\*कोणत्याही तांत्रिक समस्येमुळे ई-लिलाव अयशस्वी ठरल्यास तो ७ दिवसांची आगाऊ

सूचना देऊन पुन्हा घेतला जाईल.

\*\*\* सदर सूचना ही सुरक्षित धनकोंना उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही उपायांना बाधा येऊ न देता आहे.

	***************************************			
ज्यांची विक्री करण्याची इच्छा	राखीव	इअर	विक्रीची	पूर्वीचे
आहे त्या मत्तांचे विनिर्दिष्ट	किंमत	(लाखात)	तारीख वेळ	भार
तपशील खालीलप्रमाणे:	(लाखात)		आणि	
गहाण मत्ता (वर्णन)			ठिकाण	
मौजे नारपोली, भिवंडी, जिल्हा	रु. ३५.५०	रु. ३.५३	२५.११.२०२०	शून्य
ठाणे- ४२१३०२ येथील एम.	लाख	लाख	रोजी	
एच. क्र. ७१/१, सर्व्हे क्र.	(रु. पस्तीस	(रु. तीन लाख	9	
८१/१, ८२ आणि ८३ (एकूण	लाख	त्रेपन्न हजार	(फक्त ई-	
क्षेत्र १५६९ चौ. फू.),	पंन्नास हजार	मात्र)	लिलावामार्फत)	
तळमजला, स्टार हॉटेलमागे,	मात्र)			
पटेल कंपाऊंड, धामणकर नाका				

\*\* ई-लिलाव माध्यमामार्फत २१.११.२०२० रोजी दु. ४.०० वा. पर्यंत. बोली सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ

\* बोलीदारांना बोली प्रपत्रात जोडलेल्या तपशीलवार अटी आणि शर्ती आणि बोली प्रपत्राकरिता वेबसाईट \*http://www.bankeauctions.com ला भेट देण्याचा किंवा श्री. जयसिंग, मोबा. क्र. ७७३८८६६३२६ किंवा jay.singh@c1india.com आणि श्री. हरिष गोवडा, मोबाईल क्र. ९५९४५९७५५५ किंवा ईमेल hareesh.gowda@c1india.com यांना संपर्क करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बोलीदार आमच्या बँकेची वेबसाईट

www.Indianbank.in ला सुध्दा भेट देऊ शकतात. मिळकतीबाबत अधिक माहिती आणि इतर अटी आणि शर्तींकरिता इंडियन बँक अधिकारी, श्री विजय मेश्राम, मोबाईल क्र. ९१७५५३२३२५ यांना किंवा संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान मदतीसाठीी मुख्य व्यवस्थापक (प्राधिकृत अधिकारी) मोबाईल क्र. ७७३८१५२०४१, इंडियन बँक, एन. एन. आर्केड, दुकान क्र. १२, तळमजला, एस. टी. बस स्टॅण्डसमोर, भिंवंडी-

४२१३०२ यांना संपर्क करु शकता. प्राधिकृत अधिकारी. ठिकाण : मुंबई

Bank of India Relationships beyond banking चर्चगेट शाखा

इरॉस थिएटर बिल्डिंग, जमशेदजी टाटा रोड, पोस्ट बॉक्स क्र. १२७६, चर्चगेट, मुंबई- ४०००२० द्. क्र. ०२२-२२८८४८६७, २२०२२५६१

## स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता ई-लिलाव

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरत्दी अन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषत: खालील कर्जदार आणि हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या मिळकती या बँक ऑफ इंडिया (तारण धनको) कडे गहाण/भारग्रस्त आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या संबंधित कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून बँक ऑफ इंडियाकडे असलेल्या गहाण/भारग्रस्त तारण मत्तांसापेक्ष येथे खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे संबंधित थकबाकीच्या वसुलीसाठी ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'', ''जसे आहे जे आहे तत्त्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' विकण्यात येणार आहेत. प्रत्येक तारण मत्तांसमोर राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम दर्शविण्यात आलेली आहे. विक्री येथे खालील पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

अ. क्र.	शाखा	कर्जदाराचे/ हमीदाराचे नाव आणि थकीत रक्कम	मिळकतींचे वर्णन	मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख/ वेळ आणि परीक्षणासाठी संपर्क क्र.	ई- लिलावाची तारीख आणि वेळ	राखीव किंमत (रु. लाखात)	मिळकतीची इअर (रु. लाखात)
8	चर्चगेट	भागीदार: सौ. सपना समत आणि श्री. अनमोल समत, थकबाकी रक्कम रु. १०२६.७४ लाख +		२०.११.२०२० दु. १.०० ते दु. ३.०० दरम्यान दूर. : ०२२- २२८८४८६७, २२०२२५६१	०२.१२.२०२० स. ११.०० ते दु. २.०० दरम्यान	२६३.२५	<b>२६.</b> ३२
2	चर्चगेट	पडिया थकबाकी रक्कम रु.	बिल्डिंग क्र. ५, साई समर्थ	२०.११.२०२० दु. १.०० ते दु. ३.०० दरम्यान दूर. : ०२२- २२८८४८६७, २२०२२५६१	०२.१२.२०२० स. ११.०० ते दु. २.०० दरम्यान	१२.२६	१.२३

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे :

१. ई-लिलाव 'जसे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे , आणि 'जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने' करण्यात येईल आणि तो ''ऑनलाईन'

२. पुढील तपशिल, प्रक्रिया अनुपालन आणि अटी आणि शर्तींकरिता कृपया भेट द्या:-

ए.) https://www.bankofindia.co.in,

बी.) आमच्या ई-लिलाव सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटचा पत्ताhttps://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत:

टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर (लिंक दिलेली आहे) नोंदणी करायची आहे.

टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (२ कामकाजाचे दिवस लागू शकतात)

टप्पा ३: बिडर ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव प्लॅटफॉर्मवरील जनरेट केलेली चलन वापरुन एनईएफटी/ट्रान्सफर

वापरुन ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर.

टप्पा ४: बोली प्रक्रिया आणि लिलावाचे निष्कर्ष: इच्छुक बोलीदार टप्पा १, २ आणि ३ पूर्ण झाल्यावर ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली

कृपया नोंद घ्यावी की टप्पा १ ते टप्पा ३ हे लिलावाच्या तारखेपूर्वी पुरेशा आधी बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे. ३. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/तींवर तेथे बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर

करण्यापूर्वी मिळकतीला बाधक दावे/हक्क/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकत/तींचे नामाधिकार, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि बँकेचे सादरीकरण किंवा वचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीकरिता जबाबदार राहणार नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/तींच्या संदर्भात ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत.

४. निरिक्षणाची तारीख ही संबंधित शाखेसमोर दिलेल्या संपर्क क्रमांकावर वरील नमुद संबंधित शाखेकडे आगाऊ वेळ ठरवुन २०/११/२०२० रोजी किंवा पूर्वी दु. १.०० ते दु. ३.०० राहील

५. फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बोली सादर करणे आवश्यक आहे.

६. बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजून घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील. ७. बोली मूल्य आरक्षित मूल्यापेक्षा जास्त असावी आणि बोलीदार त्यांचा पुढील प्रस्ताव रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) च्या पटीत

८. बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छुक बोलीदाराची जबाबदारी राहील.

९. यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर परत करण्यात येईल.

१०. इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्वीकारल्यानंतर त्विरत अगोदर जमा केलेल्या इअरसह विक्री किंमतीच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वरित विक्रीपासून १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निश्चितीअधीन राहील. यशस्वी बोलीदाराने रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जप्त करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदाराचा मिळकत/रकमेच्या संदर्भात दावा/हक्क राहणार

११. प्राधिकृत अधिकारी/बँक किंवा ई-लिलाव सेवा प्रवठादार हे इंटरनेट प्रॉब्लेम/वीज जाणे किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक घटना टाळण्यासाठी बोलीदारांना ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पाॅवर बॅकअपची खात्री करण्याची विनंती करण्यात येत आहे.

१२. खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकबाकी, कर, अभिहस्तांकन प्रभार इ. कोणाचीही देणी भरायची आहेत.

१३. उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वेच्छा निर्णय राहतील.

१४. विक्री प्रमाणपत्र फक्त खरेदीदार/अर्जदाराच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही. १५. विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीवर पुढील चौकशी/तपशील काही असल्यास संबंधित शाखेच्या संपर्क क्रमांकावरून प्राप्त करता येईल.

## कर्जदार/हमीदारांसाठी विक्री सूचना

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या अग्रिमां संबंधात मासिक आधाराने व्याज, खर्च व आकार इ. सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा कब्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रक्कम तुम्ही प्रदान करावी, कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी काही राहिल्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसूल केली जाईल. कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सूचना कब्जा घेणे, मूल्यांकन आणि विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकार रोकड करतील त्या विक्री रकमेतून वजा केले जातील आणि विक्री किंमतीपैकी उर्वरित रक्कम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यासहित त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला आहे.

प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ इंडिया

व्यास हे वसई येथील हमी उपनिबंधकांच्या क्षेत्रातील सर्व्हे क्र. ८३, हिस्सा क्र. १० आचोळे रोड, गाव आचोळे, नालासोपारा (पू) तालुका वसई, जिल्हा पालघर येथे स्थित ''रितेज को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.," अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित ५०० चौ. फू. तळ मजल्यावरील फ्लॅट क्र. ००२ चे मालक आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ०२ (विभिन्न क्र. ०६ ते १० धारक) चे धारक आहेत. दिनांक ०३/११/१९८८ रोजीच्या विक्री कराराद्वारे मे. रितेज डेव्हलपर्स यांनी श्री. प्रदीप विश्वनाथ व्यास आणि श्रीम. दक्षा प्रदीप व्यास यांना सदर फ्लॅट विकला होता आणि सदर करार हा वसई येथील हमी उपनिबंधकांच्या सदर करार हा घर स्थलांतर करतेवेळी हरवला आणि गहाळ झाला आहे आणि एफआयआर व्ही. पी. रोड, पोलिस स्टेशन, मुंबई ४००००४ येथे दाखल करण्यात आली आहे. पुढे दिनांक २६/०७/२००५ रोजीच्या सोडून दिल्याच्या नोंदणीकृत कराराद्वारे (वसई-२-५९९०-२००५) श्री. प्रदीप विश्वनाथ व्यास आणि श्रीम. दक्षा प्रदीप व्यास यांना सौ. दिना अरविंद उपाध्याय यांना सदर फ्लॅट आणि शेअर्स विकले आणि त्यानंतर दिनांक २३/०८/२०१८ रोजीच्या सोडून दिल्याच्या नोंदणीकृत कराराद्वारे (वसई-३-९२७१-२०१८) सौ. दिना अरविंद उपाध्याय यांनी श्री. प्रदीप विश्वनाथ व्यास यांना सदर फ्लॅट आणि सदर शेअर्स विकले. कोणीही व्यक्ती ज्यांचा विक्री, बक्षीस,

भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, गहाण प्रभार, धारणाधिकार, विश्वस्त, कब्जा, सुविधाधिकार, जप्ती किंवा अन्यथा कोणत्याही मार्गाने वरील सदर हस्तांतरणाच्या संदर्भात आणि वरील सदर गहाळ झालेल्या दस्तावेजांमध्ये दावा हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध असल्यास ॲड. मोन्सिला क्रॅस्टो यांना सदर सूचना प्रसिध्दीपासून १५ दिवसांत काही असल्यास त्यांची हरकत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास अशा व्यक्तीचा दावा काही असल्यास सर्व हेतु आणि उद्देशांकरिता त्यागित आणि/किंवा परित्यागित केल्याचे मानण्यात

अंड. मोन्सिला क्रॅस्टो

फ्लॅट क्र. ए/१०२, चावरे आर्केड सीएचएसएल, अभिवन हॉस्पिटलच्या वर, नालासोपारा (प)-४०१२०३.

दिनांकः २७/१०/२०२० ठिकाणः वसई

## जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही

प्रिमायसेसच्या संदर्भातील (खालील परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे नमूद) सौ. अनिता एम. जोशी ज्यांचा पत्ता शिवम बी, ४०१, रेल्वे सोसायटी रोड, इरला रेस्टॉरंट पॅपीलॉन (अल्फा) समोरील बोळ, विलेपार्ले पश्चिम, मुंबई-४०००५६ आणि मे. सुजाता डी. गोखले ज्यांचा पत्ता येथे ए/१, मौर्या अपार्टमेंट, आदर्श सोसायटी रोड, रहेजा टाऊनशीप, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ यांचे कायदेशीर नामाधिकार तपासत आहोत.

सर्व व्यक्ती/हक्कदार ज्यांना मिळकतीच्या संदर्भात (किंवा त्याच्या कोणत्याही भागावर) कोणतेही हक्क, नामाधिकार, शेअर, दावा, फायदा, मागणी किंवा हितसंबंध समाविष्टीत पण अमर्यादित जसे की विक्री, अदलाबदल, लेट, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, लीव्ह ॲन्ड लायसन्स, मार्गहक्क, सुविधाधिकार, कुळवहिवाट, भोगवटादार, अभिहस्तांकन, गहाण, वारसा, देणगी, उत्तराधिकार, भेट, धारणाधिकार, प्रभार, देखभाल, स्विधाधिकार, विश्वस्त, कब्जा, कुटुंब व्यवस्था/वाटाघाटी कोणत्याही न्यायालयीन कोर्टाचा हुकूम किंवा आदेश, कंत्राट/करार, विकासहक्क, बांधकाम कंत्राट, भागीदारी किंवा अन्य कोणत्याही प्रकारे काहीही असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर दस्तावेजीय पुराव्यांसह या सूचनेच्याी प्रकाशनाच्या तारखेपासून १५(पंधरा) दिवसाच्या आत कळवणे आवश्यक आहे त्या प्रसंगी दावे प्राप्त न झाल्यास ते अस्तित्वात नसल्याचे किंवा त्यागीत यावरील उल्लेखित परिशिष्ट

## (प्रिमायसेसचे वर्णन)

मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा व उप-जिल्हा येथील गाव दिंडोशी, तालुका बोरिवली चा सर्व्हे क्र. ३५(भाग) सीटीएस क्र. १५६/११ (भाग) व सर्व्हे क्र. ३५ (भाग), सीटीएस क्र. १५७/१, १५७/७ (भाग), १५७/८, सीटीएस क्र. १५६, १५७ धारक जिमनीवरील कृष्णा वाटीका मार्ग, गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३ येथे स्थित डी बी वुडस् को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात इमारतीमधील ४एस मजल्यावरील धारक क्र. एस-५१४, १ कार पार्किंग स्पेस सह ''सी'' विंग मधील ३७ व्या मजल्यावरील फ्लंट क्र. ३७०६, क्षेत्र मोजमापित ९१.५१ चौरस मीटर्स (चटई क्षेत्र) आणि १०९.८१ चौरस मीटर्स (बिल्ट अप क्षेत्र) वापरण्याचा, मालकीचा आणि भोगवटण्याचा हक्कांसह डी बी वुडस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड द्वारा जारी १ डिसेंबर, २०१७ रोजीचा धारक क्र. ५८२ शेअर प्रमाणपत्रा अन्वये दिलेले शेअर धारक क्रमांक ११६२१ ते ११६४०

## २७ ऑक्टोबर, २०२० रोजी वकील पराग सावंत

पी एस चेंबर्स १३२-बी, मित्तल कोर्ट, बॅरीस्टर रजनी पटेल रोड, नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. दूर.: +९१ २२ ४९७१ ६०८४ ईमेलः office@pschambers.co.in

## epaper. freepress jkunalparekh@duaassociates.com

# सीआवएन: एल४५२०२एमएच१९८५पीएलसी०३६९२०

केलेले आहेत.

ठिकाण : मुंबई

तारिख :२६ ऑक्टोबर, २०२०

बोंदणीकृत कार्यालय: पंसाली हाजस, ए-५, ऑफ विरा देशाई रोड, अंभेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ फोन: (९१-२२) २६७३ १७७९ • फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६ इं-मेल : sheratonproperties @gmail.com • वेबसाईट : www.sheratonproperties.in नोटिस सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस्) रेग्युलेशन्स, २०१५ मधील विनिधम ४७

शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेड

स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४५०३

मोदणीकृत कार्यालय: भंसाली हाऊस, ए-५, ऑफ जिस देसाई रोड, अधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५ ३

फोन: (९१-२२) २६७३ १७७९ • फेक्स: (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेल: speedagecommercial@gmail.com • वेबसाईट: www.speedagecommercials.in

नोटिस

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स औड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस्) रेग्युलेशन्स, २०१५ मधील विनियम ४७

व विनियम २९ च्या सहवाचनांतर्गत, सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, अन्य

बाबींसह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहमाहीचे कंपनीचे अलेखापरिधित नित्तीय

निष्कर्ष विधारात मेकन त्यांना मान्यता देण्यासाठी बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२० रोजी अग्रयोजित करण्यात

शिवाय कंपनीच्या प्रतिभृतीचे व्यवहार करण्यासाठी असलेली ट्रेडिंग विंडो नेमून दिलेल्या व्यवतीसाठी आणि

/किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी १ ऑक्टोबर २०२० पासून, ३० सप्टेंबर २०२० रोजी

ही माहिती कंपनीच्या (www.speedagecommercials.in) या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि स्टॉक

एक्सचेंजच्या (www.bseindia.com) या वेबसाईटवर ही उपलब्ध आहे, जेथे केंपनीचे समभाग सुचिबद्ध

स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेडकरित

मिनाझी जे. घंसाली

(डिआयएन: ०६२३६६७१)

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

(सी.टी. नाईक)

कार्यकारी अभियंता

इलाखा शहर विभाग, मुंबई.

संपलेल्या तिमाही आणि सहामाहीच्या आर्थिक निकालांच्या धोषणेनंतर ४८ तासांसाही बंद राहील

व विनियम २९ च्या सहवाचनांतर्गत, सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, अन्य बाबींसह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संप्रलेल्या तिमाही आणि सहमाहीचे कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षे विचारात घेउल त्यांना मान्यता देण्यासाठी बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात शिवाय कंपनीच्या प्रतिभूतीचे व्यवहार करण्यासाठी असलेली ट्रेडिंग विंडो नेमून दिलेल्या व्यक्तीसाठी आणि

/किंवा त्यांच्या अवळव्या नातेवाईकांसाठी १ ऑक्टोबर २०२० पासून, ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीच्या आर्थिक निकालांच्या धोषणेनंतर ४८ तासांसाठी बंद राहील

ही गाहिती कंपनीच्या (www.sheratonproperties.in) या वेबसाईटबर उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्सचेंज्ञच्या (www.bseindia.com) या वेबसाईटवर ही उपलब्ध आहे, जेथे केंपनीचे समभाग सुचिबद्ध

केलेले आहेत.

शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेडकरित ठिकाण : मुंबई तन्मय विडीकर

महाराष्ट्र शासन

तारिख :२६ ऑक्टोबर, २०२०

कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, (सा.बां.वि.) यांचे कार्यालय Email: presidency.ee@mahapwd.com

टेलि. :२२०१६९७५ फॅक्स : २२०१६९७३

कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई (दुरध्वनी क्रंमांक-२२०१६९७५ /२२०१६९७७) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे योग्य वर्गातील नोंदणीकृत कंत्राटदाराकडून खालील कामाकरीता ब-१ नमृन्यातील निविदा ई- निविदा प्रणालीव्दारे (ऑनलाईन) मागवित आहेत. निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई यांनी राखून ठेवला आहे.

ई-निविदा सुचना क्र. २३ सन २०२०-२०२१

अनु.	कामाचे नाव	अंदाजित
क्र.		रक्कम रु. लक्ष
१	चर्चगेट मुंबई येथील सी. रोड शासकीय मुलांचे वसतीगृह इमारत पश्चिम व पूर्व बाजुस वेदरशेडचे काम करणे.	४०.३३
2	चर्चगेट मुंबई येथील सी. रोड शासकीय मुलांचे वसतीगृह इमारत समोरील व मागील बाजुस वेदरशेडचे काम करणे.	४९.१६

ई-निविदा उपलब्ध कालावधी-दि. २८.१०.२०२० ते दि. ११.११.२०२० पर्यंत. ई-निविदा उघडणे- दि. १२.११.२०२० रोजी दुपारी ३.०० वाजता

निविदा सुचने मध्ये काही बदल/सुधारणा करावयाची असल्याचे शुध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात येणार नाही. त्याबत सर्व बदल ऑनलाईन निविदा प्रक्रियेमध्ये प्रसिध्द केले जाईल.

खालील संकेतस्थळावरुन ई-निविदाची सर्व माहीती उपलब्ध आहे. १) www.mahapwd.com

२) http://mahatenders.gov.in जा.क्र. इशवि/निलि/ ६६०६ कार्यकारी अभियंता

इलाखा शहर विभाग, मुंबई यांचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग,

२ रा मजला,बांधकाम भवन, २५ मईबान रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००१,

दिनांक: ९९५९ ९०/००३५

डीजीआयपीआर २०२०-२१/१०३६

च्या संबंधित नामाधिकार तपासत आहोत.

करण्यात येईल.

## जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील धादा डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक श्री. नेहाल धादा यांचे i) मास्टर विनायक रोड (पेरी रोड) बांद्रा पश्चिम, मुंबई ४०००५० येथे स्थित दर्वेश दर्शन को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (याआधी प्लुटो को ऑपरेटिव्ह हाऊसिंग लिमिटेड नावे ज्ञात) मध्ये दर्वेश रॉयल नावे ज्ञात इमारतीच्या तळमजल्यावर शॉप परिसर धारक युनिट क्र. १० मोजमापित ७३.८५ चौ. मीटर्स ७९५ चौ. फू. चटई क्षेत्र (३५ चौ. फूट सह एएचयुचे क्षेत्र समाविष्ट) आणि उप्पर बेसमेंट मध्ये क्षेत्र मोजमापित ३६.१४ चौ. मीटर्स ३८९ चौ. फू. शी संलग्न (सदर युनिट) ii) शॉप क्र. १० च्या मालकाला वाटप केलेले बेसमेंट १ मधील गाळा क्र. १० धारक पार्किंग जागा. iii) १६ मे, २०१८ रोजी दर्वेश दर्शन को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड द्वारा जारी शेअर प्रमाणपत्र क्र. ००००१० अन्वये पाच (५) शेअर्स आणि सदर युनिटसह पुरविलेले कॉमन क्षेत्र आणि सुविधेचे प्रमाणित अविभाजित शेअर एकत्रितरित्या सदर मिळकत असा उल्लेख) आणि अधिक तपशिलवारपणे खालील परिशिष्टात वर्णन

हस्तांतर, अदलाबदल, अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, करारनामा, वारसा, दावा, कब्जा, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार, शेअर, कुळविहवाट, पोट-कुळवहिवाट, देखभाल, मयत, अंत्यदान कायद्याच्या परिचालनाद्वारे भार किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा, अधिकार, नामाधिकार, मत्ता किंवा हितसंबंध काही असल्यास लिखित स्वरुपात कागदपत्रीय पुराव्यांच्या सत्य प्रमाणित प्रतींसह निम्नस्वाक्षरीकार यांचे कार्यालय ११६, फ्री प्रेस हाऊस, ११ वा मजला, २१५, बँकबे रिक्लमेशन ॥।, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ येथे सदर तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास सदर **धादा डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेड** हे ते आमच्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही आणि/किंवा **धाडा डायमंड्स प्रायव्हेट** लिमिटेड च्या नामाधिकारामध्ये अडथळा नसेल आणि त्यागित करण्यात येतील आणि प्रस्तावित व्यवहार हा सदर मिळतीमधील संबंधित दावा किंवा हितसंबंधच्या संदर्भाशिवाय

।. महाराष्ट्र राज्यात मूंबई उपनगरचा नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्ह्यामध्ये गाव बांद्रा चा जमीन मोजमापित अंदाजे १०२० चौ. मीटर्स धारक प्लॉट क्र.९, सीटीएस क्र. सी/५०९ वर बांधलेले मास्टर विनायक रोड (पेरी रोड) बांद्रा पश्चिम, मुंबई ४०००५० येथे स्थित दर्वेश दर्शन को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (याआधी प्लुटो को ऑपरेटिव्ह हाऊसिंग लिमिटेड नावे ज्ञात) मध्ये दर्वेश रॉयल नावे ज्ञात इमारतीच्या तळमजल्यावर शॉप परिसर धारक युनिट क्र. १० मोजमापित ७३.८५ चौ. मीटर्स ७९५ चौ. फू. चटई क्षेत्र (३५ चौ. फूट सह एएचयुचे क्षेत्र समाविष्ट) आणि उप्पर बेसमेंट मध्ये क्षेत्र मोजमापित ३६.१४

प्रमाणपत्र क्र. ००००१० अन्वये रु. ५०/- (दर्शनी मूल्याचे) प्रत्येकी पाच (५) शेअर्स रु. २५०/- मुल्य. III. शॉप क्र. १० च्या मालकाला वाटप केलेले बेसमेंट १ मधील गाळा क्र. १० बेसमेंट १

१६ मे २०१८ रोजी दर्वेश को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड द्वारा जारी शेअर

२७ ऑक्टोबर, २०२० दिनांकीत द्आ असोशिएट्स - वकील आणि सॉलिसिटर्स ११६, फ्री प्रेस हाऊस, ११ वा मजला, २१५, बँकबे रिक्लमेशन ॥।,

निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ इमेल : thakore@duaassociates.com, agnes@duaassociates.com

सर्व व्यक्तींना सदर मिळकतीच्या संदर्भात किंवा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात विक्री,

सदर मिळकतीचे सर्वस्वी मालक असल्याचे समजण्यात येईल आणि i) कोटक महिंद्रा बँकच्या नावे गहाण निर्माण केलेली आणि ii) अनु क्र. १५-८८०-२०२० अन्वये अंधेरी ४, मुंबई उपनगर जिल्हा येथे संयुक्त उप प्रबंधकसह यथायोग्य नोंदणीकृत २० फ्रेबुवारी, २०२० रोजी दिनांकीत लिव्ह अँड लायसन्स द्वारा आरबीएल बँक लिमिटेड ला मंजर लिव्ह ॲण्ड लायसन्सच्या अधीन सर्व भारांपासून मुक्त असल्याचे समजण्यात येईल आणि कोणत्याही दाव्याच्या संदर्भाशिवाय नामाधिकाराची तपासणी त्यानंतर असे दावे केल्यास

## उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट

चौ. मीटर्स ३८९ चौ. फू. शी संलग्न

मधील पार्किंग जागा. Iv. युनिट सह प्रविलेले कॉमन क्षेत्र आणि स्विधेचे प्रमाणित अविभाजित शेअर्स

दिनांक: २६.१०.२०२०

(म्युनिसिपल असेसमेंट कामतघर)

इंडियन बँक

ठिकाण : मुंबई

दिनांक : २७.१०.२०२०

Mumbai is now

The spirit of

old! FREEPRESS

The Family Newspaper

संचालक व कंपनी सचिव डिआयएन : ०६९३६६७१